

Adding Smiles To Life

Date: September 05, 2023

То

The Listing Department
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra (E), Mumbai - 400051, Maharashtra.

SYMBOL: QMSMEDI

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations')

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 30 of the SEBI Listing Regulations, we enclose copies of the following newspaper advertisements published for giving Notice of the 06th Annual General Meeting of the Company to be held on Monday, September 25, 2023 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means, remote e-Voting details and Book Closure for the purpose of payment of dividend in compliance with Regulation 44 of the SEBI Listing Regulations, Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and the Secretarial Standards on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India:

Sr.No	Name of Newspaper(s)	Edition(s)	Publication Date
1.	The Free Press Journal (English)	Mumbai	September 05, 2023
2.	Navshakti (Marathi)	Mumbai	

The above information is also being made available on the Company's website: https://qmsmas.com

This is for your information and records.

Thanking you, Yours sincerely,

For QMS MEDICAL ALLIED SERVICES LIMITED

Toral Jailesh Bhadra

(Membership Number: A56927)

(Company Secretary and Compliance Officer)

Place: Mumbai

QMS Medical Allied Services Ltd.

🗣 1A-1B / 2A-2B, Navkala Bharati Building, Plot No. 16, Prabhat Colony, Road No. 3, Santacruz (East), Mumbai - 400 055.

☎ +91-022 - 6288 1111 **⊕** www.qmsmas.com

CIN: U33309MH2017PLC299748; Email ID: mm@qmsmas.com



Mumbai Zonal office: Mumbai North Zone, Yashomangal, Plot No. -632, Gandhi Nagar, Bandra (East), Mumbai 400051 TEL.No: 022- 26400038, e-mail: zmmsz@mahabank.co.in Head Office: Lokmangal,1501, Shivajinagar, Pune-5

DEMAND NOTICE

A notice is hereby given that the following Borrowers Mr. Alok Laxmikant Mishra (Borrower) have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non-Performing Assets (NPA). The notices were issued to them under Section 13(2) of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but they have been returned unserved and as such

they are hereby informed by way of this public notice.				
Name of the Borrower/ Guarantors A/cNumber Nature of Credi Facilities		Details of Hypothecated Property	Date of Notice Date of NPA	Amount Outstanding as on date of notice
Mr. Alok Laxmikant Mishra (Borrower) Address 1- Flat No. 90, E Wing, Building No. 2, Prasannavastu CHSL, BAF Hiranagar, Off Marve Road, Malad West, Mumbai 400095 Address 2:- Mr. Alok Laxmikant Mishra Flat no -405,4th Floor, Usha Jankalyan CHSL, Jankalyan Nagar, Off Marve Road Mumbai 400095 Address 3- Mr. Alok Laxmikant Mishra S/O Laxmikant Mishra, Flat no-E11 Karan Gharonda ,Wadgaon Sheri Near Brahma Suncity, Dukirkline Pune City -Pin 411014 Address 4- Mr. Alok Laxmikant Mishra S/O Laxmikant Mishra Post-Yogi Chaura, Khadia Bazar ,Shakti nagar, Sonbhadra Littar Pradesh Pin-231222	Credit Facilities Account No- 60406859409	Primary Security Details Flat no. 105 1st Floor, admeasuring 29.74 Sq Mt, 320 sq. ft. Carpet Area, Shreenath Darshan Building, Vihar Lake Road, Opp Bhandup Police Station, CTS no.245, 245/1 to 245/4, Bhandup West, Mumbai 400078 On or towards the North: Friends Properties Pvt Ltd. On or towards the East: Friends Properties Pvt Ltd. On or towards the West: Vihar Lake Public Road On or towards the South: Bombay Agra Road	09.08.2023 30.01.2023	Rs. 85,32,398/- (Rupees Eighty Five Lakhs Thirty Two Thousands Three Hundred Ninety Eight Rupees only) along with further interest, expenses and charges

The Bank hereby calls upon you to repay in full the amount of Rs.85,32,398/- plus unapplied interest from 09.08.2023 within 60 days, If the concerned Borrowers/ Guarantors shall fail to make payment to Bank of Maharashtra as aforesaid, then the Bank of Maharasthra shall be entitled to proceed against the above secured assets under Section 13(4) of the Act and the

applicable Rules entirely at the risks of the concerned Borrowers/ Guarantors as to the costs and consequences. In terms of provisions of SARFAESI ACT, the Concerned Borrowers/Guarantors are prohibited from transferring the above said assets, in any manner, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of Bank of Maharashtra. Any contravention of the said provisions will render the concerned persons liable for punishment and /o penalty in accordance with the SARFAESI Act.

The borrower's attention is invited to the provisions of sub-section 8 of Sec 13 of the Act, in respect of time available, to

Place : Maharashtra

Authorised officer & Chief Manager



QUOTATION NOTICE				
DEPARTMENT	Assessment & Collection			
SECTION	Dy. Assessment & Collection (Computer)			
COST OF QUOTATION	Rs. 6000/- + 18% GST			
ESTIMATED COST OF QUOTATION	Rs. 38,15,231/-			
EARNEST MONEY DEPOSITE (EMD)	Rs.76,305/-			
QUOTATION NO.	AC/2129/MC/714/EXP Dt.05/09/2023			
SUBJECT	Appointment of Agency of Tax Consultant (Chartered Accountant) For Recommendations for Revision in the Property Tax Rates under the "Capital Value Based Property Tax System"			
SALE OF QUOTATION Date. 05/09/2023 Time 11.00 Hrs to				
	Date. 14/09/2023 Time 16.00 Hrs.			
WEBSITE	Http://portal.megm.gov. in			
CONTACT PERSON	Ward Inspector			
A) NAME	Mr. Sachin Shringarpure			
B) TELEPHONE (OFF.)	022-22662588			
C) MOBILE NO.	9820632906			
D) E MAIL ADDRESS	ac@mcgm.gov. in			
OFFICE ADDRESS	Municipal Printing Press Building, 3rd Floor, 546, N.M. Joshi Marg, Byculla West, Mumbai-400 011.			

PRO/1426/ADV/2023-24

Dy. Assessor & Collector (Computer)

400605

Date:05/09/2023

Place: Mumbai

Keep the terraces clean, remove odd articles/junk/scrap



QMS MEDICAL ALLIED SERVICES LIMITED

CIN: U33309MH2017PLC299748

Regd Office: A1 A2/B1 B2, Navkala Bharti Bldg Plot No16 Prabhat Colony Opp Near Santacruz Bus Depot antacruz East Mumbai Maharashtra 400055 Website: https://qmsmas.com/ Tel No: +91 22 6288 1111

Email: contact@qmsmas.com NOTICE OF 06[™] ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the Sixth (6th) Annual General Meeting ('AGM') of the Members of QMS MEDICAL ALLIED SERVICES will be held on Monday, September 25, 2023 at 11:00 a.m. (IST) through Audio Visual Means ('OAVM') to transact the businesses as set out in the Notice of AGM.

The AGM will be convened through VC or OAVM in accordance with the Companies Act, 2013 and Rules made thereunder read with the General Circular no. 10/2022 dated December 28, 2022, General Circular nos. 02/2022 dated May 5, 2022 and 21/2021 dated December 14, 2021 read with Circular nos. 02/2021, 20/2020, 17/2020, and 14/2020 dated January 13, 2021, May 5, 2020, April 13, 2020 and April 8, 2020, respectively issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') read with Circular dated January 5 2023 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars') and other applicable circulars issued in this regard.

1. Dispatch of Annual Report and Dissemination on the Website:

The Notice of the AGM along with the Explanatory Statement under Section 102 of the Companies Act, 2013 and Annual Report 2022-23 has been sent to the shareholders/ members of the Company on Saturday, September 02, 2023, through electronic means whose e-mail addresses are registered with the Company/ Registrar and Share Transfer Agent ('RTA')/ Depository Participants ('DPs') as on September 01, 2023, in compliance with the circular nos. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 read with Circular no. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars') and MCA Circulars. . The Company shall send a physical copy of the Annual Report 2022-23 to those Members who request for the same at contact@gmsmas.com mentioning their Folio No. /DP ID and Client ID. Also, an electronic copy of the Annual Report 2022-23 of the Company, inter alia, containing the Notice of the AGM is available on

- · the Company at https://qmsmas.com/;
- $\bullet \ \ \text{the Stock Exchanges viz.} \ \ \text{National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com}; and$ National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com

2. E-Voting:

In accordance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standards-2 on General Meetings, issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to offer the e-Voting facility before the AGM through remote e-Voting and e-Voting during the AGM to its shareholders/ members in respect of the businesses to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means. The details of e-Voting are given herein below:

· A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners of the Company, as on the cut-off date i.e. September 18, 2023, only shall be entitled to avail the facility of e-Voting, either through remote e-Voting or re-Voting during the AGM.

The remote e-Voting facility will be available during the following voting period: September 22, 2023 at 9.00 A.M Commencement of e-Voting September 24, 2023 at 5.00 P.M. End of e-Voting

counted for the purpose of quorum, however such members shall not be allowed to cast their vote again at the AGM.

The remote e-Voting module will be disabled by NSDL for voting thereafter. Voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. September 18,2023Members who have cast their vote through remote e-Voting will be eligible to participate in the AGM and their presence shall be

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the notice and holds shares as of the cut-off date i.e. September 18, 2023 may follow the procedure for remote e-Voting as enumerated in the Notice of the 6th AGM or a requisition e-mail may be sent on Evoting@nsdl.co.in for obtaining the login credentials · E-Voting at the AGM:

The Company has opted to provide e-Voting during the AGM which is integrated with the VC/ OAVM platform and no separate login is required for the same. The e-Voting window shall be activated upon the instructions of the Chairman of the Meeting during the AGM and only those members/ shareholders attending the AGM and who have not cast their vote on the resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system in the AGM. Mr. Maharshi Ganatra, Proprietor of M/s, Maharshi Ganatra and Associates, Practicing Company Secretaries, has been appointed

as the Scrutiniser to scrutinise the remote e-Voting process before / during the AGM in a fair and transparent manner Manner of registration of e-mail address:

	Members who have not registered their e-mail addresses with the Company are requested to follow the below process to register			
their e-mail addresses:				
	Demat Shareholders			
		holdings with the respective DP by following the procedure prescribed by the DP.		
Physical Shareholders Not applicable (All shareholde		Not applicable (All shareholders are holding shares in Demat mode)		

Physical Shareholders Contact Details:

AGM through

n case shareholders/ members have any queries related to e-Voting facility/ login, they may refer the frequently asked questions and e-Voting manual available at https://www.evoting.nsdl.com/ or contact Ms. Prajakta Pawle, at telephone no. 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000. or write an e-mail to Evoting@nsdl.co.in

n case shareholders/ members have any queries regarding login, they may send an email to

Evoting@nsdl.co.in or contact@qmsmas.com contact on: Tel: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 VC/OAVM Book Closure and Dividend: Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunder, the Register of Members and the

Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, September 19, 2023 to Monday, September 25, 2023 (both days inclusive) for the purpose of 6th AGM and payment of dividend for the financial year 2022-23. The dividend, if declared by the Members, will be paid on or after Saturday, September 30, 2023.

For QMS MEDICAL ALLIED SERVICES LIMITED

Toral Jailesh Bhadra

SBI भारतीय स्टेट बेंक UTI Bldg,lst Fir. Plot No. 12, Road No. II, Behind Tunga Paradise MIDC, Marol, Andheri (E), Mumbai-93. Email: racpc.andheri@sbi.co.ii [Rule 8(1)] POSSESSION NOTICE [for Immovable Property]

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the State Bank of India under the Securitization an Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred unde section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice to borrowers to repay the amounts mentioned in the notice with further interest as mentioned below, within 60 days from the receipt of the The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the under noted borrowers and public in genera

that undersigned has taken **Symbolic Possession of the property** described herein below in exercise of powers conferred on him under section 13 (4) said Act read with rule 8 & 9 of the said rules on **01st September of the year 2023**. The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will subject to charge of State Bank of India for the amounts and further interest thereon mentioned against account begin below:

Sr. No.	Name of the Borrower & Loan Account No.	Date of 13(2) Notice and Amount	Description of properties		
1.	Mr. Sunilkumar Triloki Dubey & Mrs Rajani Sunilkumar Dubey (Loan A/c No.40302384010)	03.06.2023 / Rs.37,55,669/- (Rupees Thirty Seven Lakhs Fifty Five Thousand Six Hundred and Sixty Nine Only) with further interest, cost, charges etc.	Flat No.404, 4th floor N G Paradise Bldg No.2 CHSL constructed on plot bearing SyNo. 88 Hissa No.1/2, situated at Hatkesh Near GCC Club, Mira Bhayander Road East, Village Ghodbunder, Taluka & District Thane PIN 401107, admeasuring 402 sq ft carpet area + 120sq ft parking equivalent to 44.83 sq metres builtup area 11.15 sq mtrs stilt Car Parking No 9.		
2.	Mr. Vedi Prasad Amardev Pal (Loan A/c No. 41278535706)	25.05.2023 / Rs.87,94,357/- (Rupees Eighty Seven Lakhs Ninety Four Thousand Three Hundred and Fifty Seven Only) with further interest, cost, charges etc.	Flat No.502, 5th floor, Premleela Heights, to be constructed or the plot of land bearing Survey No. 119, Hissa No.2 corresponding CTS No. 448 & Others, lying being situated a Village Pahadi Goregaon, Goregaon East, Tal. Borivali Mumba 400063. Admeasuring 457.15 sq ft RERA Carpet area.		
3.	Mr. Deepak Aittappa Poojari (Loan A/c No. 40747014982 & 40748408705)	12.05.2023 / Rs.32,04,704/- (Rupees Thirty Two Lakhs Four Thousand Seven Hundred and Four Only) with further interest, cost, charges etc.	Flat no 1 Ground floor Wing B, Building No 1 known as Mahalaxmi Nagar CHSL situated at village Chandrapada Naigaon East Tal. Vasai, Dist Palghar, within the limits of Vasa Virar City Municipal Corporation and in the Registration and Sub Registration Dist. Vasai, Palghar - 401208. admeasuring 29.8 Sq.mtrs (Built up) + built up area of Pocket Terrace, 1.17 Sq.mtrs Survey No.97 Hissa No 1, 3, 3b & SNo.98 Hissa No 3.		
4.	Mr. Vijay Ashok Gaikwad (Loan A/c No. 35181832250, 35316587671, 37190117358)	25.05.2023 / Rs.16,94,573/- (Rupees Sixteen Lakhs Ninety Four Thousand Five Hundred and Seventy Three Only) with further interest, cost, charges etc.	Flat 703 adm. Area 51.11 sq mtrs [550sq.ft-Carpet] inclusive area of balconies on 7th floor, J Wing in the building known as 'Reliable Complex', Village Nilemore, Nallasopara (W) Dist Thane-401203 constructed on S.no 4 lying and situated a Village Nilemore, Tal-Vasai Dist-Thane.		

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, Date: 01-09-2023 Place: Vasai, Thane, Mumbai Authorised Officer, State Bank of India

pnb punjab national bank Together for the better

Circle Recovery Centre Pune, Ground Floor, Aurora Towers, 9, Moledina Road, Pune, PIN Code- 411001 Phone: 020-26133926,Mobile: 7447469306, E-mail:cs8762@pnb.co.in

POSSESSION NOTICE

Whereas, Authorized Officer of Punjab National Bank under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement o Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section13(12) read with Rule 3 of the Security Interes (Enforcement) rules 2002, issued a demand notice on the date mentioned against accounts/borrowers and stated herein below calling upon the Borrowers to repay the amount and further interest and other charges thereon within 60 days from the date of receipt of the said

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken **Symbolic possession** of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the dates mentioned against each account.

The Borrower's/Guarantor's/Mortgagor's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act in respec of time available to redeem the secured assets.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the below mentioned properties and any dealings with the properties will be subject to the charge of the Punjab National Bank for the amounts as mentioned herein below plus further

ınte	rest and other charges thereon.			
S. No.	Name & Address of the Borrowers / Co-borrowers/ Mortgagors/ Guarantors	Outstanding Amount (Rs.)	Date of Demand Notice Date of Possession	Description of Immovable property
1		Three Crore Fifteen Lakh Ninety- Four Thousand Fifty-Five and Paisa Eighty Only) as on 31-07- 2023 with further interest on the contracted rate and other charges until payment in full	01-12-2022 31.08.2023	Flat No. C-404, 4th Floor, Wing C, Sea Shell, Charkop Annapurna Co Operative Housing Society Ltd. Plot No. 5, RSC 25, Sector 8, S. No. 41, Village Charkop, Kandiwali West, Mumbai-400067 owned by Mrs. Renu Rattan.
2	Chinchwad, Pune-411019.	Crore Fifty-Four Lakh Seventy- Nine Thousand Four Hundred Fifty-Two & Ten Paisa Only) as on 30.04.2023 with further interest on the contracted rate and other charges until payment in full	30.05.2023 04.09.2023	Flat No. 201, 2nd Floor, Omkar Co- Operative Housing Society Ltd Manisha Nagar, Building No. 44, Olc Mumbai Pune Highway, Kalwa, Dist Thane 400605 Owned by Smt. Alka Shahaji Jadhav

Sd/-Authorised Officer Punjab National Bank

IMEC SERVICES LIMITED

Read, Off.: 611, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai – 400 021 E-mail: investor@imecservices.in Website: www.imecservices.in Phone No.: 022-22851303 Fax: 022-22823177 CIN: L74110MH1987PLC142326

Notice of 35th Annual General Meeting to be held through Video Conferencing/Other **Audio Visual Means**

Notice is hereby given that the 35th Annual General Meeting ("AGM / Meeting") of the Members of IMEC Services Limited (the Company) will be held on Tuesday, September 26, 2023 at 12:30 P.M. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules framed thereunde and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circular") read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/ CIR/2023/4 dated January 5, 2023, issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") to transact the businesses through OAVM that are set forth in the Notice of the AGM without the physical presence of the members at a common venue.

In compliance with the above mentioned MCA Circulars and SEBI Circulars, electronic copies of the Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2022-23 containing the Audited Standalone and Consolidated Financial Statements, Auditors Reports, Board's Report and other required documents as to be annexed with the Annual Report (hereinafter referred to as Annual Report 2022-23), is sent only through e-mail on September 4, 2023 to the Members of the Company whose email address are registered/available with the Company/ Depository Participant(s). Members can join and participate in the 35th AGM through VC/OAVM only. The Notice of the AGM and the Annual Report 2022-23 will also be available on the Company's website at <u>www.imecservices.in</u> and can also be accessed on the website of the stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com. As per the MCA Circulars and the SEBI Circulars, no physical copies of the Notice o AGM and the Annual Report 2022-23 will be sent to any Member.

The Members of the Company can attend and participate in the AGM through the VC/OAVM only, the details of which are provided by the Company in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Companies Act. 2013.

Members can vote either through remote e-voting or e-voting at the AGM held through VC/OAVM. Instructions for remote evoting and e-voting at the AGM by the Members holding shares in dematerialized mode, physical mode or who have not

registered their e-mail addresses is provided in the Notice of the AGM. INSTRUCTIONS FOR REMOTE E-VOTING AND E-VOTING AT THE AGM

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide remote e-voting facility to its Members enabling them to cast their vote by electronic means on the resolutions set out in the AGM Notice.

The remote e-voting period will begin on Saturday, September 23, 2023 at 10:00 a.m. and ends on Monday, September 25, 2023 at 5:00 p.m. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. A person whose name appears in the Register of Members/Beneficial Owners as on the cut-off date i.e. Tuesday, September 19, 2023, shall only be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM. Once the vote on resolution(s) is cast by Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

Any person, who has acquired equity shares after sending of AGM Notice and Annual Report but before the cut-off date, may obtain the USER ID and Password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com. If a member is already registered with CDSL for e-voting then they can use their existing USER ID and Password for casting their vote through remote

The procedure for e-voting at the AGM will be same as the procedure for remote e-voting. The members who have cast their vote by remote e-voting may attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again.

MANNER OF REGISTERING/UPDATING E-MAIL ADRESSES

Members holding shares in physical mode and who have not registered/updated their e-mail addresses with the Company may send a request to the Registrar and Share Transfer Agent of the Company Bigshare Services Private Limited ("Bigshare Services") at investor@bigshareonline.com mentioning the name and address of the Member along with scanned copy of the share certificate (front and back), self-attested copy of the PAN card and self-attested copy of any document (e.g. Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member, Members holding shares in dematerialized mode are requested to register/update your email addresses with your Depository Participant (DP) as per the process advised

 $Members\ are\ requested\ to\ carefully\ read\ all\ the\ Notes\ set\ out\ in\ the\ Notice\ of\ the\ 35th\ AGM\ and\ in\ particular\ the\ instructions\ followed by the set of\ the\ 35th\ AGM\ and\ in\ particular\ the\ instructions\ followed by the\ AGM\ and\ in\ particular\ the\ instructions\ followed by the\ AGM\ and\ in\ particular\ the\ instructions\ followed by the\ AGM\ and\ in\ particular\ the\ instructions\ followed by\ the\ AGM\ and\ in\ particular\ the\ instructions\ followed\ by\ the\ AGM\ and\ in\ particular\ the\ instructions\ followed\ by\ the\ AGM\ and\ in\ particular\ the\ instructions\ followed\ by\ the\ AGM\ and\ in\ particular\ the\ instructions\ followed\ by\ the\ AGM\ and\ in\ particular\ the\ instructions\ followed\ by\ the\ AGM\ and\ in\ particular\ the\ instructions\ followed\ by\ the\ AGM\ and\ in\ particular\ the\ instructions\ followed\ by\ the\ AGM\ and\ in\ particular\ the\ instructions\ followed\ by\ the\ AGM\ and\ in\ particular\ the\ angle by\ the\ againstructure\ the\ agains\ the\ agai$ attending the AGM through VC/OAVM, remote e-voting and e-voting at the AGM

In case of any queries or issues regarding attending of AGM and/or e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQ") and e-voting manual available at www.evotingindia.com or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 1800 22 55 33

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Josh Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 1800 22 55 33

> For IMEC Services Limited Nidhi Arjariya Company Secretary M. No. A54208

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY TN INSOLVENCY INSOLVENCY PETITION

NO. 19 OF 2023 : 1) Mrs. Sunita Santosh Deshmane, Sole Proprietor of M/s. Mahalaxmi Trading Co., Age 43 years Occupation Business adult Indian Inhabitant Residing at: E-103, Lokmanya Pan Bazai Assoc Eastern Express Highway Sion Near K.G. Somaya Hospital Mumbai 400022 And Having her business in the name and style as a Sole proprietor of M/s.

Mahalaxmi Trading Company. Insolvent/ Own Petitione Notice is hereby given that the Insolvent abovenamed Presented a Petition to this Honourable Court on 21st day of February, 2019 praying for the benefit of the Presidency Towns Insolvency Act 1909, (III of 1909) and for an Order of Adjudging hei as an Insolvent

That on the 13th June, 2023 Order of Adjudication has been passed against the said Insolvent, whereby she has been adjudged Insolvent and all the estate and effects of the said Insolvent vested in the Official Assignee of this Honourable Court.

Dated this 22th day of August, 2023

MS. M. R. PARKAR. Insolvency Registrar, **High Court Bombay**

PUBLIC NOTICE Mr. Satish Madhukar Sawant and

Mrs. Samiksha Satish Sawant ioint members of Jalkirti Co-op Housing Society Ltd. Jay Raj Nagar, Behind Don Bosco High School, Borivali (West), Mumba 400 091 holding shares 0156 to 0160 for five shares under Share Certificate No. 32 and additional five shares bearing Dist. Nos. 0531 to 0535 under Share Certificate No. 32A and also Flat No. C 301 in the Building of the Society reported that they have lost or misplaced one of the original Share Certificates viz. No. 32A for five additional shares bearing Dist. Nos. 0531 to 0535 issued by the Society. The Society proposes to issue to a Duplicate Share ate. Claims and them Certificate. objections, if any, are invited by the said Society against issue of a Duplicate Share Certificate to them. The same should be lodged either with the Hon Secretary of the Society or at the office Shri P. C. Thomas, Advocate, Shop No. 10A, Esstee Apartments, Saibaba Nagar, Borivli (West), Mumbai 400 092 within 14 days, with supporting documents, if any, failing which needful will be done.

(P. C. THOMAS)
ADVOCATE HIGH COURT

Place: Mumbai Date: 04.09.2023

यूनियन बैंक 🕼 Union Bank 8 mm

POSSESSION NOTICE (For Immovable Property)

CREDIT RECOVERY AND LEGAL SERVICE DEP Panchavati Branch Nasik

Shop No.1,2 & 3, Rupshree Apartment, Opp. Taxi Stand, Dindori Naka, Dindori Road, Panchvati, Nasik-422003. Ph.: 0253-2629306, Email: ubin0559695@unionbankofindia.bank Whereas

The undersigned being the Authorized Officer of Union Bank of India, Panchavati Branch, Shop No. 1,2,3, Rupashri Apartment, Dindori Naka, Nashik under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement Security Interest (Second) Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a **Demand Notice Dated 20/05/2023** calling upon the Borrower Shri. Sanjaykumar Ramajor Tiwari to repay the amoun nentioned in the notice being Rs. 8,67,401.83/- (Rupees Eight Lakhs Sixty Seven Thousand Four Hundred One & Paise Eighty Three only) plus interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/he under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on this 31st day of August 2023. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not

to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank of India, Panchavati Branch, for an amount Rs. 8,67,401.83/- (Rupees Eight Lakhs Sixty Seven Thousand Four Hundred One & Paise Eighty Three only) and interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to the borrower to redeem the secured assets.

Description of Immovable Property All that part of the property consisting of Flat 11, Second Floor, Mira Heights, Plot No 13+14, Survey N 4473/26, Konarknagar, off Mumbai Agra highway, NH 03, Addaon Shiwar, Nashik.

Bounded: On the North: Flat No.12, On the South: Flat No.10, On the East by Duct Passage, then Flat No.8, On the West: Front Marginal Front Area

Date: 31/08/2023

Authorized Officer UNION BANK OF INDIA

<u>AUTOMOBILE PRODUCTS OF INDIA LIMITED</u>

Registered Office: Unit No.F-1, 1st Floor, Shanti Nagar Co-op Indl. Estate Ltd., Vakola, Santacruz (East), Mumbai - 400055. Email: cs1@apimumbai.com and cs2@apimumbai.com Website: www.apimumbai.com CIN: L34103MH1949PLC326977

NOTICE OF 73RD ANNUAL GENERAL MEETING, BOOK **CLOSURE AND E-VOTING INFORMATION**

NOTICE is hereby given that the 73rd Annual General Meeting ('AGM') of Automobile Products of India Limited (the 'Company') is scheduled to be held on Thursday, 28th September, 2023 at 01:30 P.M. (IST) through Video Conferencing ('VC')/ Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') & Rules framed thereunder, various applicable circular(s) issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars'), from time to time along with the Annual Report for the Financial Year 2022-23 to transact the business as set forth in the AGM Notice, without the physical presence of the Members at a common venue.

Pursuant to Section 101 of the Act read with Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 36 of the SEBI (LODR) Regulations, 2015, Secretarial Standard on General Meetings ('SS-2') and in compliance with the MCA Circulars and SEBI Circulars, the AGM Notice along with the Annual Report for 2022-23 ('Annual Report'), inter-alia incorporating the audited financial statements for the financial year ended on 31st March, 2023 alongwith the reports of the Board of Directors and Auditors' thereon, have been sent on 04th September, 2023 by email to all those Members whose email addresses are registered with the Company and/ or its Registrar and Share Transfer Agent. The requirements of sending physical copy of the Annual Report including AGM Notice to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars. Members are hereby informed that the said Annual Report including AGM Notice is also available on the Company's website www.apimumbai.com, website of the BSE at www.bseindia.com, and on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.nsdl.co.in.

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015 and SS-2, the Company is providing to its members e-voting facility to cast their votes on all the resolutions set out in the AGM Notice by using an electronic voting system from a place other than the venue of the AGM (i.e. Remote e-voting). The Company will also provide a facility of e-voting during the AGM to those members, who have not cast their vote by remote e-voting. The Company has entered into an arrangement with NSDL for providing the Remote e-voting and e-voting during the AGM.

A person whose name appears on the Register of Members as on the Cut-off date i.e. Friday, 22nd September, 2023 shall only be entitled to avail the remote evoting facility or e-voting during the AGM.

The remote e-voting period commences on Saturday, 23rd September, 2023 (09.00 a.m. IST) and ends on Wednesday, 27th September, 2023 (05.00 p.m. IST). During this period, the Member(s) of the Company may cast their votes electronically on items mentioned in the AGM Notice. The remote e-voting shall be disabled for voting by NSDL thereafter. Once the vote on a resolution is casted by a member, no subsequent change shall be allowed. The voting rights of the members shall be in proportion to their shares in paid-up share capital of the Company as on the Cut-off date i.e. Friday, 22nd September, 2023. The detailed instructions relating to remote e-voting and e-voting during the AGM are provided in the Notes forming part of the AGM Notice as included in

Only those Members, who will be present in the AGM through VC/ OAVM and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system available during the 73rd AGM. Members who have cast their vote through Remote e-voting will be eligible to attend the AGM, however, will not be eligible to vote through e-voting at the AGM.

Any person, who becomes a member of the Company after sending of the Annual Report (including AGM Notice) and holding shares as on the Cut-off date i.e. Friday, 22nd September, 2023, shall be entitled to vote electronically using the Login ID and Password which he may obtain from NSDL after sending a request at evoting@nsdl.co.in as mentioned in the AGM Notice. However, if a person is already registered with NSDL for e-voting then the existing Login ID and Password can be used for casting vote.

In case of any queries or issues regarding attending AGM/ e-voting, members may refer to the Notes to the AGM Notice as well as Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under help section or write an e-mail: evoting@nsdl.co.in or at Tel. No.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 and also the instructions for NSDL e-Voting system are available on the website of the Company in the notes to the AGM notice as part of the Annual Report at https://www.apimumbai.com/investor-relations

Pursuant to Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, 19th September, 2023 to Thursday, 28th September, 2023 (both days inclusive) for the purpose of 73rd AGM.

Date: 05th September, 2023 Place: Mumba

For Automobile Products of India Limited **Ankit Patel Company Secretary & Compliance Officer**

Date: September 04, 2023 Place: Indore

Place: Mumbai Date: 02/09/2023 Company Secretary & Compliance Offi cer

सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे की, श्री. जगदिश उर्फ राजन महादेव खंडकर, हिंदू, मुंबईचे भारतीय नागरिक, अविवाहित, व्यवसाय माटुंगा येथे मध्य रेलवेचे क्लर्क म्हणून कर्मचारी, ज्यांचे ते हरवले तेव्हाचे निवासस्थान खोली क्र. १५, सी ब्लॉक, मेहंदळे बिल्डींग, २ रा मजला, व्ही. पी. रोड, मुंबई – ४०० ००४ असे होते, ते सदर निवासी पत्त्यावरून दि. १६ जून १९६७ पासून बेपता झाले आहेत आणि आजतागायत कोणीही त्यांच्याबाबत काही ऐकलेले नाहीं.

दि. १ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांच्या हरविल्याबाबतची तक्रार नोंदवून योग्य कार्यवाही करण्याकरिता पोलिस आयुक्त, मुंबई यांचेकडे हरविल्याची तक्रार करण्यात आंली आहे.

याच संदर्भात अर्जदार श्रीमती विद्या अभय जांबेकर या दि. १७ जुलै, २०२३ च्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याचिका क्र. ५४१ सन २०१५ यात प्रतिनिधीत्व करीत आहेत आणि त्यात भारतीय पुरावा कायदा १८७२ च्या कलम १०८ अन्वये मृत घोषित होउन मिळावे असा आदेश व्हावा यासाठी प्रक्रिया करीत आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर हरविलेल्या व्यक्तिबाबत किंवा तिच्या जिवंत असण्याबाबत काही माहिती असेल तर कृपया निम्नस्वाक्षरीदाराशी ७ दिवसांच्या आत संपर्क करावा

ॲड. एस. यु. लकडावाला, भागीदार

लकडावाला आणि कंपनी

वकील, उच्च न्यायालय कार्यालय : ७ एए व ७ बी ओल्ड ओरिएंटल बिल्डिंग, ५१–५७, एम. जी. रोड, एचएसबीसी बँकेसमोर, फोर्ट, मुंबई - ४००००१

suffiyanlakdawala@gmail.com / chamberoflakdawala@gmail.com

मो. : ९८२०१९२६१५



निगम कार्यालय : पहिला मजला, जीतो हाऊस, प्लॉट नं.ए-५६, रोड नं.१, एमआयडीसी मरोळ, द इंटरनॅशनल बाय तुंगा हॉटेलच्या पुढे, अंधेरी (पू), मुंबई ४०००९३. दूरध्वनी: ०२२-६१२८५९०० **ईमेल** : info@greaterbank.com; वेबसाईट: www.greaterbank.com

७२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

(फक्त सभासदांकरीता)

दि ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेडची ७२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) दिनांव २९ सप्टेंबर, २०२३, रोजी स. ११.०० वा. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, स्वातंत्र्यवीर सावरकर ऑडीटोरीयम, २५२, वीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम), मुंबई - ४०० ०२८ येथे घेण्यात येणार आहे. २०२२-२३ च्या वित्तीय स्थितीची सॉफ्ट कॉपी बँकेच्या वेबसाईटव अपलोड करण्यात आली आहे. कृपया सर्व सभासदांनी ह्याची नोंद घ्यावी.

दि ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड

दिनांक: ०५.०९.२०२३

सही/-अनिल सखरानी मुख्य कार्यकारी अधिकारी

Reliance

रिलायन्स रिटेल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ३रा मजला, कोर्ट हाऊस, लोकमान्य टिळक मार्ग, धोबी तलाव, मुंबई – ४०० ०५२ दूरध्वनी: +९१-२२-३५५५ ३८०० • ई-मेल: retail.secretarial@ril.com वेबसाईट: www.relianceretail.com CIN: U01100MH1999PLC120563

चोविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभा यासंबंधी माहिती

कंपनी कायदा, २०१३ आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले नियम, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') द्वारा जारी करण्यात आलेल्या लागू परिपत्रकांसोबत वाचले असता, एजीएम बोलाविणाऱ्या सूचनेत नमूद करण्यात आलेले कामकाज करण्यासाठी कंपनीच्या सदस्यांची चोविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/इतर ऑडिओव्हिज्युअल माध्यमांद्वारे (''ओएव्हीएम'') द्वारे गुरुवार, दिनांक २८ सप्टेंबर, २०२३ रोजी भाप्रवेळ सकाळी ११.३० वाजता होईल.

कंपनी/केफिनटेक/डिपॉझिटरी सहभागी/डिपॉझिटरीज यांचेकडे ज्यांचे ई-मेलचे पत्ते नोंदविण्यात आले आहेत अशा कंपनीच्या सदस्यांना, एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२-२३ चे स्वतंत्र व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय विवरण, त्याचप्रमाणे संचालक मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि त्यासोबत जोडण्याचे इतर दस्तऐवज, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविण्यात येतील. एजीएमची सूचना आणि वर नमूद करण्यात आलेले दस्तऐवज कंपनीच्या वेबसाईटवर www.relianceretail.com येथे आणि कंपनीचे रजिस्ट्रार व हस्तांतरण एजंट, केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (''केफिनटेक'') यांच्या वेबसाईटवर https://evoting.kfintech.com येथे उपलब्ध करण्यात येतील.

ई-मेलचा पत्ता नोंदविण्याची / त्यात सुधारणा करण्याची पद्धती:

- (अ) ज्यांनी त्यांच्या ई-मेलच्या पत्त्यांची कंपनीपाशी नोंदणी/सुधारणा केली नाही अशा छापील स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना अशी विनंती करण्यात येते की त्यांनी फोलिओ क्रमांक, ई-मेलचा पत्ता आणि सोबत पॅनकार्डाची स्वयंप्रमाणित प्रत जोडून कंपनीला retail.secretarial@ril.com येथे लिहून किंवा केफिनटेक यांना rrlinvestor@kfintech.com येथे लिहून ई-मेलच्या पत्त्याची नोंदणी/सुधारणा करावी.
- (ब) ज्यांनी डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांच्या ई-मेलच्या पत्त्यांची नोंदणी/सुधारणा केली नाही अशा डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांचे डिमॅट खाते जेथे आहे अशा डिपॉझिटरी सहभागींकडे त्याची नोंदणी/सुधारणा करण्याची विनंती करण्यात येत आहे.

ई-मतदान पद्धतीने मतदान करण्याची प्रक्रिया:

सदस्य एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेद्वारे (''ई-मतदान'') त्यांचे मतदान करू शकतील. ज्यांनी त्यांच्या ई-मेलच्या पत्त्यांची नोंदणी केली नाही अशा डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांसाठी आणि छापील स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांसाठी दूरस्थ पद्धतीने मतदान (''रिमोट ई-मतदान'') करण्यासह मतदानाच्या पद्धतीची माहिती एजीएमच्या सूचनेत देण्यात आली आहे. ज्यांनी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केलेले नाही असे एजीएमला उपस्थित राहणारे सदस्य एजीएमच्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (''इन्स्टा पोल'') मतदान करू शकतील.

व्हीसी/ओएव्हीएम द्वारा एजीएममध्ये सहभागी होणे:

अ. क्र.

निरीक्षणाची तारीख

दिनांक : ०५.०९.२०२३

ठिकाण : ठाणे

ज्ञात दायित्व

कर्ज खात्याचे तपशील

सदस्य जिओमिट द्वारा https://jiomeet.jio.com/rrlagm येथे व्हीसी / ओएव्हीएम द्वारा एजीएमला उपस्थित राह् शकतील. येथे वापरण्याची लॉगइनची माहिती आणि एजीएमला उपस्थित राहण्याचे टप्पे यासंबंधी माहिती एजीएमच्या सूचनेत

सदस्यांना एजीएमची सूचना काळजीपूर्वक वाचण्याची, खास करून, एजीएममध्ये सहभागी होणे, दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करणे किंवा एजीएममध्ये मतदान करणे यासंबंधी सूचना वाचण्याची, विनंती करण्यात येत आहे.

संचालक मंडळाच्या आदेशाने स्वाक्षरी/-स्थळ: मुंबई के. श्रीधर दिनांकः ५ सप्टेंबर, २०२३ कंपनी सेक्रेटरी

शांतीविजय ज्वेल्स लिमिटेड

सीआयएन : यु३६९१०एमएच१९८०पीएलसी०२३२८९ नोंदणीकृत कार्यालय : जी – ३७, जेम अँड ज्वेलरी कॉम्प्लेक्स, बिल्डिंग क्र. ३, सिप्झ्, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०९६, महाराष्ट्र, भारत संपर्क : / फॅक्स : ०२२ - ४२१८ २२२२ / २८२९१३६० इ मेल आयडी : shantivijay@shantivijay.com संकेतस्थळ : http://www.shantivijav.com

५० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सचित करण्यात येते की, शांतीविजय ज्वेल्स लिमिटेड कंपनी यांच्या **सभासदांची ५० वी वार्षिक** सर्वेसाधारण सभा एजीएम शुक्रवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ३.०० **वाजता** व्हिडीओ कॉन्फरन्सिंग व्हीसी / अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे ओएव्हीएम यांच्या माध्यमातून कंपर्न कायदा २०१३ च्या आवश्यक त्या तर्तुदी तसेच त्यासह वाचा परिपत्रक दिनांकीत ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ०५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, १४ डिसेंबर २०२१ आणि ५ मे २०२२ जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत एमसीए परिपत्रके यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत उल्लेख केलेल्या विषयांच्या अनुरूप इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे

एमसीए परिपत्रकांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रति आणि वार्षिक अहवाल अशा सर्व सभासदांना निर्गमित करण्यात आल्या आहेत ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी / डिपॉझिटरी पार्टीसिपंटस गंच्याकडे नोंदणीकृत आहेत आणि ही प्रपन्ने कंपनीचे संकेतस्थळ <u>http://www.shantivijay.com</u> येथे आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड एनएसडीएल यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> येथे अपलोड करण्यात आली आहेत. वित्तीय वर्ष २०२२– २३ करिताचा वार्षिक अहवाल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना ई–मेलच्या माध्यमातून सभासदांना निर्गमित करण्याची प्रक्रिया कंपनीकडून २ सप्टेंबर २०२३ रोजी पूर्ण रण्यात आली आहे.

. • व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व त्या विषयांवर सभासदांना इ मतदान पद्धतीने आपल ादानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनी आपल्या सभासदांना दूरस्थ ई–मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड एनएसडीएल यांची सेवा घेतली आहे.

है-मतदान कालावधीला <mark>मंगळवार दिनांक २६ सप्टेंबर २०२३ रोजी भारतीय प्रमाण वेळेनसार सकाळी ९.०</mark>० . वाजता प्रारंभ करण्यात येणार आहे आणि ही प्रक्रिया गुरूवार दिनांक २८ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी .०० वाजता संपुष्टात येणार आहे. या कालावधीच्या दरम्यान कंपनीचे असे सभासद ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार दिनांक २२ सप्टेंबर २०२३ रोजी प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत किंवा डिमॅट वरूपात उपलब्ध आहेत असे सभासद आपला मतदानाचा हक्क ई–मतदान पद्धतीच्या माध्यमातून बजावू शकतात.

त्यानंतर दूरस्थ ई–मतदान प्रारूप एनएसडीएल यांच्याकडून मतदानासाठी बंद करण्यात येईल. वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या सभासदांनी कंपनीचे तमभाग खरेदी केले आहेत आणि कट ऑफ तारीख रोजी ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग आहेत असे सभासव <u>evoting@nsdl.co.in</u> या पत्त्यावर किंवा <u>shantivijay@shantivijay.com</u> या पत्त्यावर विनंती पाठवून इ मतदानासाठी आवश्यक असलेला युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. मात्र जर एखादी व्यक्ती दूरस्थ इ तदानासाठी या आधीच एनएसडीएल यांच्याकडे नोंदणीकृत असेल तर अशी व्यक्ती आपला सध्याचा युजर आयडी ाणि पासवर्ड यांचा वापर करून मतदानाचा हक्क बजावू शकते.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान देखील ई-मतदान सुविधा सभासदांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि असे सभासद जे वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित आहेत आणि न्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्य पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला नाही किंवा त्यांना असे करण्यास मनाई करण्यात आलेली नाही, असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने . ततदानाचा हक्क बजावू शकातात. ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्य पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात मात्र त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान पुन्हा ई-मतदान पद्धतीने मतदान करता येणार नाही. ज्या सभासदांकडे इ मतदानासाठी आणि वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहण्यासाठी आवश्यक असलेला युजर आयडी आणि पासवर्ड उपलब्ध नाही किंवा ज्या सभासदांना युजर आयडी आणि पासवर्ड यांचा विसर पडलेला आहे, असे . सभासद ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सूचनांचा अवलंब करून सदरील युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. त्याच प्रमाणे सभासद एनएसडीएल यांच्या ई-मतदान पद्धतीत लॉगिंग साठी उपलब्ध असलेल्या ओटीपी आधारित लॉगिंन पद्धतीका देखील वापर करू शकतात. सभासद वार्षिक सर्वसाधारण भेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहू शकतात तसेच एजीएमच्या एनएसडीएल यांनी <u>https://www.evoting.nsdl.com</u> येथे उपलब्ध करून दिलेल्यो लाईव्ह वेबकास्टमध्ये त्यांना देण्यात आलेल्या लॉग इन क्रेडेन्शियल्सका वापर करून आणि कंपनीच्या एजीएमसाठी अगदी निवडून सहभाग घेऊ शकतात. कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या सभासदांची संख्या ही गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येणार आहे. इ मेल तपशील नोंदणीकृत करण्याची प्रक्रिया:

ज्या सभासदांनी आपले हूँ–मेल तपशील नोंदणीकृत केलेले नाहीत त्या सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या ई–मेल तपशिलाची नोंदणी करून घ्यावी. जर समभाग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध असतील तर नोंदणी संबंधित डिपॉझिटरी यांच्याकडे त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्या माध्यमातून करून घ्यावी. ज्य प्रभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी गपल्या ई-मेल तपशिलाची नोंदणी मेसर्स बिग शेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे मेलच्या माध्यमातून orasadm@bigshareonline.com किंवा shantivijay@shantivijay.com या पत्त्यावर विनंती पाठवून नोंदर्ण

वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी आणि इ मतदानासाठी युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी डिपॉझिटरीज यांच्याकडे ज्या सभासदांचे इ मेल तपशील नोंदणीकृत नाहीत अश

- जर समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध असतिल तर कृपया आपला फोलिओ क्रमांक. समभागधारक यांचे नाव समभाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत मागून आणि पुढून, पॅन पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत, आधार आधार कार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत ई-मेलच्या माध्यमातून shantivijay@shantivijay.com येथे पाठवून द्यावी. जर समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध असतील तर कृपया डीपीआयडी - सीएलआयडी १६ अकी डीपीआयडी
- + सीएलआयडी किंवा १६ अंकी बेनिफिशिअरी आयडी, नाव, कन्सॉलिडिटेड अकाउंट स्टेटमेंटची क्लायंट मास्टर कॉपी, पॅन पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत, आधार आधार कार्डची स्वयंसाक्षांकीत आणि रक्तंन केलेली प्रत ईं–मेलच्या माध्यमातृन shantivijay@shantivijay.com येथे पाठवृन द्यावी उ आपण व्यक्तिगत समभागधारक असाल आणि आपल्याकडील समभाग डिमेंट स्वरूपात उपलब्ध असतील तर आपल्याला विनंती करण्यात येते की आपण **टप्पा १ ए लॉगइन पद्धती ई-मतदानासाठी आणि व्हर्च्युअ**ल बैठकीत सहभाग घेण्यासाठी व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत त्यांच्यासाठी येथे विस्ताराने वर्णित करण्यात आलेल्या लॉग इन पद्धतीचा संदर्भ घ्यावा.
- त्याचप्रमाणे सभासद / समभागधारक इ मतदानासाठी आवश्यक असलेले युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी वरील प्रमाणे नमूद केलेली प्रपत्रे <u>evoting@nsdl.co.in</u> या पत्त्यावर पाठवून विनंती करू शकतात.
- व्यक्तिगत समभागधारक ज्यांच्याकडे समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत त्यांना त्यांच्या डिपॉझिटरीज किंवा दिपॉबिटरी पार्टीमिपंटम यांच्याकदील दिमॅट खाल्याच्या माध्यमात मतटान करण्याम परवानगी आहे. ई-मतदान पद्धतीचा लाभ घेण्यासाठी समभागधारक यांनी आपला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल तपशील आपल्या डिमॅट खात्यात अद्ययावत करणे आवश्यक आहे.

णत्याही प्रकारच्या सहकार्याची आवश्यकता असल्यास सभासद् <u>www.evoting.nsdl.com</u> या संकेत स्थळावर इंडिनलोड विभागात समभागधारकांसाठी उपलब्ध असलेले फ्रिकेन्टली आस्वड केश्चन्स च्यासाठी उपलब्ध असलेले ई-मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घेऊ शकतात किंवा टोलफ्री क्रमांक १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० येथे संपर्क करू शकतात अथवा श्री. अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक, रनएसडीएल / श्रीमती पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक, एनएसडीएल, ई-मेल : <u>evoting@nsdl.co.in</u> येथे संपर्क साधृ गकतात

> संचालक मंडळाच्या आदेशानुसार शांतीविजय ज्वेल्स लिमिटेड यांच्या करिता स्वाक्षरी / -

> > राखीव किंमत

प्रदीप कुमार गोधा स्थळ : मुंबई अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनांक : ४ सप्टेंबर, २०२३

ओमकारा ॲसेटस रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड

कॉपोरेट कार्यालय: सी/५१५, कनाकीया झिलीअन, एलबीएस रोड आणि सीएसटी रोडचे जंक्शन, बीकेसी ॲनेक्स, इकीनॉक्स जवळ, कुर्ला (पश्चिम), मुंबई - ४०००७०. दू.: ०२२-२६५४४०००/ ८५९१४३९५३३.



इअर

(जोडपत्र - IV - ए) (नियम ८(६) आणि ९(१) साठी परंतुक पहावे)

स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी विक्री सूचना सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६)आणि ९(१)करिता परंतुकासह वाचत सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीअल ऑसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर मिळकतींच्या विक्री साठी ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार आणि सह-कर्जदार यांना यादारे सचना देण्यांत येते की. तारणी धनकोंकडे गहाण/भारप्रस्त असलेली खाली वर्णन केलेली स्थावर मिळकत थकबाकी रकमेच्या वसुली साठी २२/०९/२०२३ **रोजी स. ११.०० वा.** (बोली सादर करण्यासाठी अंतिम तारीख आणि वेळ आहे **२१/०९/२०२३ रोजी स. ४.०० वा. पर्यंत**) ''जसे आहे जेथे आहे'', ''जसे आहे जे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्वाने सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२) व १३(४) च्या तरतुदीं अंतर्गतचे अधिकार आणि शक्ती वापरुन विकली जाईल. ओमकारा ॲसेटस रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि. (ओमकारा पीएस १९/२०१९–२० ट्रस्ट चे ट्रस्टी म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत) यांनी केंप्री ग्लोबल कॅपीटल लिमिटेड (सीजीसीएल) कडून अंतर्भृत तारणांसह ३० मार्च, २०२० दिनांकित अभिहस्तांकन कराराद्वारे उपरोक्त कर्जदार/जामीनदारां समोरची संपूर्ण थकबाकी कर्जे संपादित केली. त्यानुसार, ओमकारा ॲसेटस रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि. सीजीसीएल, मूळ तारणी धनकोंच्या जागी आली आणि थकबाकी वसुल करण्यास आणि तारणांची सक्त वसुली करण्यास हक्कदार झाली.

कर्जदार व सह-कर्जदारांचे वर्णन आणि खाली वर्णन केलेल्या कर्जदार आणि सह-कर्जदारांकडून मे. ओमकारा ॲसेटस रिकन्स्ट्क्शन प्रायव्हेट लिमिटेड ला येणे व्याज व परिव्यय यासह १७.०८.२०२० रोजीसची थकबाकी रक्कम आणि स्थावर मिळकतींचे वर्णन, राखीव किंमत आणि इसारा अनामत रकम व ज्ञात भार (असल्यास) खालील प्रमाणे

मिळकतीचे वर्णन

	٤.	मे. लक्ष्मी डेअरी (कर्जदार)	रजनी पार्क बी इमा., नवघर क्रॉस रोड व्र		रु.	₹.
Ш		वसमती सिंग,	जिल्हा ठाणे - ४०११०५ येथे स्थित अ		१९,०५,३००/-	१,९०,५३०/-
Ш		सुरेंद्र प्रेमबहाद्र सिंग,	अशा ज्ञात इमारतीमधील तळ मजल्याव	रील शॉप क्र. ०३ चे ते सर्व भाग आणि		
Ш		प्रेमबहाद्र संकट सिंग (सह-कर्जदार)	विभाग, मोजमापित १५.६१ चौ. मी. बि	क्ट अप क्षेत्र. सदर गहाण मिळकतीचा		
Ш		१७.०८.२०२० रोजीस थकीत आणि देय	प्रत्यक्ष कब्जा ओमकारा ॲसेट्स रिकन्स	ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड		
Ш		असलेली रक्कम रु. २७,४९,९२९/-	(ओएआरपीएल) तारण धनकोंच्या प्राधि	धेकृत अधिकाऱ्यांनी ११.०२.२०२३		
		त्यासह प्रयोज्य पुढील व्याज ही आहे.	रोजी घेतला.			
ई-लिलावाची तारीख २२.०९.२०२३ रोजी स. ११.०० वाजता					π	
7	बोली वाढीची कमीत कमी रक्कम			रु. १०,०००/- (रुपये दहा हजार मात्र)	
₹	सहभागाचे बोली प्रपत्र/केवायसी दस्तावेज/इअरचा पुरावा यांच्या सादरीकरणाची अंतिम			२१/०९/२०२३ सायं. ४.०० वाजता		
नामित आणि नेळः						

हे प्रकाशन म्हणजे सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) अन्वये उपरोक्त कर्जदार/सह-कर्जदार यांना ''तीस दिवसांची'' सूचना सुध्दा आहे विक्री च्या तपशिलवार अटी आणि शर्तीसाठी कृपया तारणी धनकोंची वेबसाईट मध्ये दिलेली लिंक म्हणजेच http://omkaraarc.com/auction.php पहाची आणि प्राधिकृत अधिकाऱ्यांचे तपशील आहेत : श्री. तानाजी मांडवकर, मोबाईल : +९१–९७६९१७०७७४, ई–मेल : Tanaji@omkaraarc.com. बोलीदारांनी येथे भेट द्यावी http://www.bankeauction.com किंवा सेवा प्रवठादारांशी संपर्क साधावा. मे. सी१ इंडिया प्रा. लि., दरध्वनी हेल्पलाईन : +९१-७२९१९८११२४/२५/२६, हेल्पलाईन ई–मेल आयडी : support@bankeauctions.com, श्री. हरेश गोवडा, मोबाईल : ९५९४५ ९७५५५, ई–मेल–hareesh.gowda@c1india.com इच्छुक बोलीदारांनी

जात नाही

इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्टसी कोड, २०१६ कलम २९ ए अंतर्गत अनुपालन करून घोषणापत्र द्यावे. सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९(१) अन्वये विक्रीसाठी वैधानिक सूचना

ही सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या तरतुदी व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल, २००२ च्या नियम ८(६) अन्वये वरील कर्ज खात्याच्या कर्जदारांना १५(पंधरा) दिवसांपेक्षा कमी नसणारी एक अनिवार्य सूचना देखील आहे ज्याद्वारे त्यांना उपरोक्त तारीख आणि वेळेस लिलाव / ई-लिलाव मार्फत विक्री आयोजित करण्याबाबत कळवून विक्री समाप्ती पूर्वी कोणत्याही वेळी पुढील व्याज आणि सर्व खर्च, आकार व परिव्यय यासह एकत्रितपणे येथे वर वर्णन केलेली उर्वरित थकबाकीचे प्रदान करून त्यांची इच्छा असल्यास मत्तांचे विमोचन करण्याचा सह्ना दिला आहे. प्रदानात कसुर केल्यास, सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल, २००२ च्या नियम ८(५) अंतर्गत विहित केलेल्या कोणत्याही पध्दतीने प्राधिकृत अधिकारी/तारणी धनकोंच्या स्वेच्छेने मिळकत विकली जाईल.

सही/- प्राधिकृत अधिकारी, ओमकारा ॲसेटस रिकन्स्टक्शन प्रा. लि (ओमकारा पीएस१९/२०१९-२० ट्रस्ट चे ट्रस्टी म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत)

१८/०९/२०२३ - २०.०९.२०२३ स. ११.०० ते द्. ०१.०० वाजेदरम्यान

Picici Bank

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ मजला, आक्रुती सेंटर, एमआयडीसी, टेलिफोन एक्सचेंज जवळ, आक्रूती स्टारच्या समोर, अंधेरी पूर्व, मुंबई– ४०००९३

जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई- लिलाव [नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा] स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचन

रचावर निष्यप्रताच्या विष्रगणिता सूचना सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या तरतुदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई–लिलाव विक्री सूचना. . सर्वसामन्य लोक आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअई क्रेडीटर योज्याकडे गहाण / चार्ज्ड करण्यात आली असून, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बंक लि. चे अधिकारी यांनी घेतला असून ती ''जसे आहे जिथे आहे'' ''जे आहे ते आहे '', आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत.

अ. क्रं.	कर्जदाराचे / सह – कर्जदाराचे / हमीरदाराचे नाव / कर्ज खाते क्रमांक	काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील	थकबाकी रक्कम ₹	आरक्षित मूल्य (₹) इसारा अनामत ठेव र	मालमत्तेच्या परीक्षणची तारीख आणि वेळ	ई–लिलाव तारीख आणि वेळ
(y)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)
1.	श्रीमती मोबीन फारूक विराणी (कर्जदाराचे), श्रीमती सामरा मुबीन विराणी (सह–कर्जदाराचे) कर्ज खाते क्रमांक- LBMUM00005426747	फ्लॅट क्र. ३०१, तिसरा मजला, ए-विंग, गंगा जमना संगम बिल्डिंग, स्टार बक्सजवळ, २४वा रोड, खार पश्चिम, सी.टी.एस. संख्या एफ १११ आणि एफ १९५, महाराष्ट्र, मुंबई– ४०००५२. मोजमापित क्षेत्र ९२२ चौरस फूट बिल्टअप एरिया	५,१८,३९,	000/-	सप्टेंबर ११,२०२३ सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत	सप्टेंबर २६,२०२३ सकाळी ११:०० पासून

ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक- (https://disposalhub.com) मे. <mark>नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड</mark> या ई-लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना **दि. सप्टेंबर २५, २०२३** रोजी **संध्याकाळी ५.००** वाजणेपूर्वी रकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विकी करण्यात येईल

संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) **आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३** यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) **दि. सप्टेंबर २५, २०२३** रोजी **संध्याकाळी ०४.००** वाजणेपुर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमुद वेबसाईटमार्फत **दि. सप्टेंबर २५, २०२३** रोजी **संध्याकाळी ०५.००** वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह – डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा स्तावेजाची प्रत[े] आ<mark>यसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी,</mark> **अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३** येथे **दि. सप्टेंबर २५, २०२३** रोजी **संध्याकाळी ५.००** वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम ग्रष्ट्रीयकृत /वर्गीकृत बँकेकडील डीडी /पीओ **''आयसीआयसीआय बँक लिमिटेड** यांच्या नावे **मुंबई** येथे देय सादर करावा.

गहणीसंबंधित, ई-लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क **आयसीआयसीआय बँक लिमिटेडला ८४५४०८९३५३/७३०४९१५५९४** वर संपर्क करा.

कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी **१. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ३**. **मॅंटेक्स नेट प्रायव्हेट लिमिटेड** यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे.

शाखेचा पत्ता - ॲिन्सस बैंक लि., तिसरा मजला, गिगाप्लेक्स, एनपीसी -1, टीटीपी इंडस्ट्रीअल एरिया, मुगलासन रोड, ऐरोली, नवी मुबंई - 400708.

तारिख

01.09.2023

(नियम ८(१) **ताबा सूचना**

ज्याअर्थी, खाली सही करणार **ॲक्सिस बँक लि,** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने वित्तीय प्रतिभूतीकरण व पुनर्रचना आणि प्रतिभूती

अंमलबजावणी अधिनियम 2002 च्या अंतर्गत तसेच प्रतिभृती हिताधिकार (येथे ''सांगित कायदा '' म्हणून संदर्भित) आणि सुरक्षा हित

(अमलबजावणी)नियमावली 2002 च्या (नियम 3) सह वाचल्या जाणा–या कलम 13(12) अंतर्गत खाली नमूद केलेल्या

कर्जदार / गहाणदारांना नोटीसमध्ये नमूद केलेल्या एकूण थकबाकीची परतफेड करण्याची 13 (2) मागणी सूचनेनुसार 60 दिवसांचा आत

खाली नमूद कर्जदार ⁄ जमानतदार ⁄ गहाणदार यांनी खालील नमूद रक्कमेची परतफेड न केल्यामुळे एतद् व्दारा खाली नमूद

कर्जदार / जमानतदार / गहाणदार / जमानतदार आणि सर्व सामान्य जनतेला सुचित करण्यात येते की खालील सही करणा-यांनी उक्त नियमावली सह

वाचल्या जाणाऱ्या आणि उक्त अधिनियमाच्या कलम 13 उपकलम (4) च्या सिक्यरिटी इंटरेस्ट एनफोर्समेंट रुल्स 2002 अंतर्गत प्रदान केलेल्या

विशेष करुन कर्जदार आणि सर्व सामान्य जनतेला एतद व्दारा वरील संपत्तीच्या विषयी काहीही घेणे देणे न करण्याकरीता ताकीद दिली जात आहे

तसेच पढील संपत्तीचे व रक्कमेवरील व्याजाचे आणि अन्य खर्चाचे देणेघेणे **ॲक्सिस बँक लि.** व्याजासह इतर प्रभाराधिन राहील सरक्षित मालमत्तेची

पूर्तता करण्यासाठी कर्जदाराचे लक्ष कायद्याच्या कलम 13 मधील उप-कलम (8) मधील तरतुदीसाठी कर्जदाराचे विशेष लक्ष आमंत्रित केले आहे.

धिकाराचा वापर करून बँकेस गहाण असलेल्या खालील मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** बँकेने घेतला आहे.

थकबाकी रक्कम रु.

रु. 6,29,49,231.00/- (रुपये सहा

कोटी एकोणतीस लाख एकोणपन्नास

हजार दोनशे एकतीस फक्त)

22.05.2023, तारखेपर्यतचे सर्व खर्च,

शुल्क आणि खर्च

कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. विक्रीच्या

वेस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा,https://www.icicibank.com/n4p4s.

दिनांक : सप्टेंबर ०५, २०२३ ठिकाण : मुंबई

AXIS BANK LTD.

भरपाई करण्याच्या उद्देश्याने सुचना दिली होती.

कर्जदार / सह-कर्जदार /

गहाणदार /

1) श्री. कमलेश जेथमल

जामीनतदाराचे नाव व पत्ता

परमार (कर्जदार / गहाणदार),

2) श्रीमती. जयंती कमलेश

(सह-कर्जदार / गहाणदार)

(सह-कर्जदार)

(सह-कर्जदार)

(जमानतदार)

ठिकाण : मुंबई

देनांक : 01-09-2023

4) पिंकि राजेश

अी. राजेश जेथमल परमा

5) श्री. दीपक जेथमल परमार

(सह-कर्जदार / गहाणदार)

6) श्रीमती. पायल दीपकजी

परमार (सह-कर्जदार) आणि

7) मेसर्स. श्री. अंबीका ज्वेलर्स

आयसीआयसीआय बँक लिमिटेड

प्राधिकत अधिकारी

स्थावर मालमत्तेचे वर्णन

बीएचके), बिल्डिंग पश्चिम टावर, चौपन वा

मजला, कार्पेट एरिया क्षेत्रफळ 102.23 चौ.मी

बिल्डिंग / अपार्टमेंट / प्रोजेक्ट ''लोधा

वेनेझिया" या नावाने ओळखला जानार

प्रोजेक्ट, सोबत 2 कार पार्किंग ची जागा, सर्वे

नं. 12 / 124, 13 / 124 आणि 14 / 124

वर बांधलेले जि डी आंबेडकर मार्ग काला चौकि

टाटा पावर मुंबई ता आणि जि मुंबई-

400033 आणि हा फ्लॅट बिल्डिंग प्लॅननुसा

अधिकृत अधिकारी

05/06/2023 सर्व भाग आणि तुकडा फ्लॅट नं. 5404,(3

बांधलेला आहे.

नोंदणीकृत कार्यालय :- ॲक्सिस बँक लि., ''त्रिशुल'', 3रा मजला, समर्थेश्वर मंदीर समोर, लॉ गार्डन एलिब्रिज जवळ, अहमदाबाद - 380006. जाहीर नोटीस

> गाव मौजे निळेमोरे येथील स.नं. १६७, १६८, १६९ व १७० वरील फन फिएस्ता थिएटरच्या बाजूला अस्तीत्वात असलेल्या श्रीप्रस्था बिल्डींग नं. ७३ को- ऑप. हौ. सो.लि., ह्या इमारतीमधील १ ला मजल्यावरील फ्लंट नं. ओ/१०१ ज्यांचे क्षेत्र ४९० चौ. फूट बिल्टअप, नालासोपारा (प.) - ४०१२०३. ही सदनिका ओमप्रकाश राजेश्वर प्रसाद गुप्ता ह्यांचे मालकी व कब्जेवहीवाटीत असून माझे अशील सदर सदनिका खरेदी करण्यास इच्छक आहेत. सदर सदनिकेचे साखळी करारानम्यापैकी प्रथम करारनामा जो मे. सिल्वर लॅंड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व श्री. प्रोजेक्टस् मॅनेजमेंट अँड कंट्रोल प्रा.लि. (प्रोमोटर्स) आणि नितीन एन. राय (खरेदीदार) ह्यांच्यामध्ये दिनांक १६ ऑक्टोबर १९८८ रोजी निष्पादीत झालेला असून सदर करारनाम्याची मळ प्रत ओमप्रकाश राजेश्वर प्रसाद गप्ता ह्यांचे राहते घरातन गहाळ झाली असन बराच शोध घेतला असता मिळन आली नाही व सदर बाबत नालासोपारा पोलीस ठाणे येथे दिनांक ३०/८/२०२३ रोजी गहाळ तक्रार क्र. २६२०८/२०२३ अन्वये नोंदविली आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाही व्यक्ती व संस्थेचा कोणत्याही प्रकारचा हक्क अथवा अधिकार असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासन १४ दिवसांचे आत सर्व त्या लेखी कागदोपत्री पराव्यासहित खालील पत्त्यावर कळवावे अन्यथा तसा कोणत्याही प्रकारचा हक्क वा अधिकार नाही वा असल्यास तो सोडन देण्यात आला आहे असे समजन सदर व्यवहार पर्ण करण्यात येईल. कागदोपत्री पराव्याविना

सूचना

श्रीमती अंजली बाळकृष्ण जठार या न्यू

प्रिया स.गृ.नि. संस्थेच्या सभासद होत्या. त्या सदनिका क्र. ५०१ व

भागदाखला क्र. १३ व ५० रुपये

किंमतीचे पूर्ण रक्कम दिलेले भाग क्र.

६१ ते ६५ धारण करीत होत्या. त्यांनी

१००% नामनिर्देश आपली ज्येष्ठ कन्या

श्रीमती कावेरी अजित पंडीत यांचे नावे

केले होते. त्यांचे १९/०४/२०२३ रोजी

निधन झाले. श्रीमती कावेरी अजित

पंडीत यांनी संस्थेकडे अर्ज करून

दिवंगत सभासदाची सदनिका व

भागदाखला आपल्या नावे करण्याचा

अर्ज दिला आहे. इतर वारस लीना

विवेक बसरुर व शिल्पा जय काथवटे

यांनी हक्क सोड पत्र करून आपला

हिस्सा श्रीमती कावेरी पंडीत यांना दिला

आहे. संस्था इतर वारस किंवा तिऱ्हाईत

व्यक्तीकडून हरकती, दावे, बोजा,

बक्षीस पत्र, गहाणखत, करार, भाडेपट्टा,

वगैरे असल्यास त्या त्यांनी सदरह सूचना

प्रसिध्द झाल्यापासून पंधरा दिवसांत

खालील पत्त्यावर कागदोपत्री

पुराव्यानिशी पाठविणे. त्यानंतर

आलेल्या हरकतींचा संस्था विचार

करणार नाही व उपविधी प्रमाणे कारवाई

करेल. ए. जी. पवार अँड १००५ नताशा

टॉवर, सीटीएस क्र. १३१०, न्यू वर्सोवा

लिंक रोड, सातबंगला, अंधेरी

सर्व जनतेस ह्याद्वारे कळविण्यात येते की,

(पश्चिम), मुंबई-४०० ०६१.

ता. ०५/०९/२०२३

सही/ ॲड. वि. एन. फर्नांडिस बी/६. तळ मजला. पर्ल सागर को- ऑप. हौ.सो.लि. श्रीपाल कॉम्प्लेक्स विरार प.

आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार

जाहीर सूचना

श्री. हेमेंद्र रमणिकलाल शेठ ("मयत")

खालील लिखीत परिशिष्टामध्ये अधिक

तपशिलवार वर्णित प्रिमायसेसचे

"प्रिमायसेस") मालक होते, ज्याचे

विनामृत्यूपत्र ११ सप्टेंबर, २०२२ रोजी

निधन झाले. आणि (१) श्रीमती अरूणा

हेमेंद्र शेठ, (२) श्री. उत्पल हेमेंद्र शेठ

आणि (३) श्रीमती उष्मा शेठ सुळे

("कायदेशीर वारस") हेच वेर्वळ

कायदेशीर वारस आहेत. कायदेशीर

वारसाच्या दरम्यान परस्पर सहमतीने मान्य

करण्यात आले आहे की, सदर प्रिमायसेसचे

सह-मालक म्हणून सदर प्रिमायसेस (१)

श्रीमती अरूणा हेमेंद्र शेठ आणि (२) श्री.

उत्पल हेमेंद्र शेठ याच्या नावावर हरेतांतरीत

बँक आणि/किंवा वित्तीय संस्था आणि/

किंवा प्राधिकरण समवेत सर्व व्यक्ती/

अस्तित्वांचा सदर प्रिमायसेस आणि/किंवा

तीच्या भागावर विक्री, हस्तांतरण,

अदलाबदल, अभिहस्तांकन, तारण, प्रभार,

धारणाधिकार, वारसाहक्क, मृत्युपत्रीत

देणगी, उत्तराधिकारी, बक्षिस, परिरक्षण

सुविधाधिकार, न्यास, ताबा, कुटुब

व्यवस्था/समझोता, कोणत्यातही न्यायिक

यायालयाचा हुकूमनामा किंवा आदेश,

कत्राट/करारनामा किंवा अन्य कोणत्याही

मार्गाने काही अधिकार, हक्क, लाभ, हित,

हिस्सा. दावा किंवा मागणी असल्यास तसे

या प्रसिध्दीच्या तारखेपासून १४ (चौदा)

दिवसात दस्तावेजी पुराव्यांच्या नोटराईज्ड

सत्यप्रतीं सोबत निम्नस्वाक्षरीकारांच्या

पत्त्यावर लेखी कळविण्याची विनंती

करण्यात येत आहे, दावा न केल्यास

सदर प्रिमायसेस आणि मालमत्तेमधील,

अशा कोणत्याही अभिप्रेत दावा किंवा

हिताच्या संदर्भ आणि संबंध विचारात न

घेता व्यवतहार करण्यात येईल आणि ते

सर्व हेतू व कारणासाठी सोडून देण्यात

आले आहेत असे मानण्यात येईल आणि आमच्या अशीलांना बंधनकारक राहणार

उपरोक्त संदर्भाचे परिशिष्ट

(प्रिमायसेस)

नाहीत.

अन्य गोष्टी सोबतच कोणतीही

याद्वारे सूचना देण्यात येते की. मयत

नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

क्यूएमएस मेडीकल अलाईड सर्व्हिसेस लिमिटेड

सीआयएन: U33309MH2017PLC299748

नोंदणीकृत कार्यालय: ए१ ए२/बी१ बी२, नवकला भारती बिल्डींग, प्लॉट क्र.१६, प्रभात कॉलनी, सांताक्रूझ बस डेपोजवळ, सांताक्रूझ पूर्व, मुंबई महाराष्ट्र-४०० ०५५, वेबसाईट: https://qmsmas.com/ टेलि.नं.: +९१ २२ ६२८८ १९११ इमेल:contact@gmsmas.com

०६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

(मजकुरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा.)

यादारे सचना देण्यात येत आहे की क्याएमएस मेडि सदस्यांची सहावी (६वी) वार्षिक सर्वसाधारण सभा ल अलाइड सर्दिहंसेस लिमिटेड ('कंपनी') च्य

('एजीएम') एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी सोमवार, २५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता (आयएसटी)व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी') किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे ('ओएव्हीएम') आयोजित केली जाईल. कंपनी कायदा, २०१३ आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांनुसार सर्वसाधारण परिपत्रक क्र. १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२, सर्वसाधारण परिपत्रक क्र. ०२/२०२२ दिनांक ५ मे २०२२ आणि २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१ सह वाचा परिपत्रक क्रमांक ०२/२०२१, २०/२०२०, १७/२०२० आणि १४/२०२० दिनांक १३ जानेवारी २०२१, ५ मे २०२०, १३ एप्रिल २०२० आणि एप्रिल ८, २०२०, कॉपीरेट व्यवहार मंत्रालयाने अनुक्रमें जारी केलेल्या ('एमसीए परिपत्रक') सह वाचा सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी परिपत्रक') द्वारे जारी केलेले ५ जानेवारी २०२३ रोजीचे परिपत्रक आणि या संदर्भात जारी केलेल्या इतर लागू परिपत्रकानुसार एजीएम व्हीसी किंवा ओएव्हीएमद्रारे बोलावली जाईल.

वार्षिक अहवाल पाठवणे आणि वेबसाइटवर प्रसार:

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०२ अन्वये स्पष्टीकरणात्मक विधानासह एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२२–२३ शनिवारी, ०२ सप्टेंबर २०२३ रोजी कंपनीच्या 'मागधारकांना/सदस्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यात आली आहे ज्यांचे ई-मेल पत्ते ०१ सप्टेंबर २०२३ रोजी कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट ('आरटीए')/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स ('डीपी') यांच्याकडे, परिपत्रक क्रमांक सेबी/ एचओ/ सीएफडी/ पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी २०२३, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/ पी/२०२२/६२ दिनांक १३ मे भाजाबान्य भा राजाबाजार १८२२) है हिराधन ने भागाया २०२३, तमा रूपजा राज्यकार भाजाबाजार भाग रूपर र देश है है। २०२२, सह वाचा सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ हिडिया ('सेबी परिपन्नक') द्वारे जारी परिपन्नक क्रमांक सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ में २०२० आणि चंडअ परिपन्नकांचे पालन करून नोंदणीकृत आहेत. कंपनी वार्षिक अहवाल २०२२–२३ ची एक भौतिक प्रत त्या सदस्यांना पाठवेल जे contact@qmsmas.com वर त्यांचा फोलिओ क्रमांक /डीपी आयडी आणि क्लायंट आयडी नमद करून विनंती करतील.

तसेच, कंपनीच्या २०२२–२३ च्या वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रत, इतर गोर्षीबरोबरच, एजीएमच्या सूचनेसह पुढील वेबसाइट्सवर उपलब्ध आहे –

- कंपनीची वेबसाइट <u>https://qmsmas.com</u>/ येथे ;
- स्टॉक एक्सचेंजेस उदा. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड <u>www.nseindia.com</u> वर ; आणि
- नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडची वेबसाइट <u>www.evoting.nsdl.com</u> येथे. २. <u>ई-व्होटिंग:</u>

• <u>क्रम्ती काय</u>दा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार, सह वाचा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑक्लिशन्स अँड डिस्क्लोजर क्रिकायरमेंट्स) रेप्युलेशन्स, २०१५ मधील नियमन ४४ द्वारे सर्वसाधारण सभेविषयी जारी केलेले कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २०, सचिवीय मानके–२ नुसार एजीएमच्या आधी रिमोट ई–व्होटिंग आणि एजीएम दरम्यान ई–व्होटिंगद्वारे ई–व्होटिंग सुविधा मागुधारकांना/सदस्यांना देताना कंपनीला आनंद होत आहे. एजीएममध्ये व्यवहार करण्याच्या व्यवसायांच्या संदर्भात आणि या उद्देशासाठी, कंपनीने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्यासाठी एनएसडीएलची नियुक्ती केली आहे. ई-व्होटिंगचा तपशील खाली दिला आहे:

एखादी व्यक्ती, ज्याचे नाव कट-ऑफ तारखेला म्हणजेच सप्टेंबर १८, २०२३ ला सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा कंपनीच्या लाभार्थी मालकांच्य नोंदणीमध्ये नोंदवलेले असेल, केवळ ती व्यक्ती एजीएम दरम्यान रिमोट ई–व्होटिंग किंवा ई–व्होटिंगद्वारे ई–व्होटिंगची सुविधा घेण्यास पात्र असेल.

• रिमोट ई-व्होटिंगः

बुक क्लोजर आणि लाभाश:

तारीख: सप्टेंबर ०२, २०२३

ठिकाणः मंबई

रिमोट ई-व्होटिंग सुविधा पुढील मतदान कालावधीत उपलब्ध असेल: ई-व्होटिंगची सरुवात

२२ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता ई-व्होटिंगची समाप्ती २४ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता त्यानंतर रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल एनएसडीएलद्वारे मतदानासाठी अक्षम केले जाईल. सदस्यांचे मतदान हक्क कट ऑफ तारखेला म्हणजेच १८ सप्टेंबर २०२३ रोजी कंपनीच्या पेड—अप इक्विटी शेअर कॅपिटलमधील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील.

ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते एजीएममध्ये भाग घेण्यास पात्र असतील आणि त्यांची उपस्थिती कोरमच्या हेतूने मोजली जाईल, तथापि अशा सदस्यांना पुन्हा एजीएममध्ये त्यांचे मत देण्याची परवानगी दिली जाणार नाही.

कोणतीही व्यक्ती, जी नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स घेते आणि कंपनीची सदस्य बनते आणि कट-ऑफ तारखेनुसार म्हणजेच १८ सप्टेंबर २०२३ रोजी शेअर्स धारण करते, ती ६ व्या एजीएमच्या नोटीसमध्ये नमूद केल्यानुसार रिमोट ई-व्होटिंगची प्रक्रिया अवलंबू शकते किंवा लॉगिन केडेन्शियल्स मिळवण्यासाठी मागणीचा ई-मेल <u>Evoting@nsdl.co.in</u> वर पाठवेला जाऊ शकतो. एजीएममध्ये ई–व्होटिंग

कंपनीने एजीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रदान करणे निवडले आहे जे व्हीसी/ओएव्हीएम प्लॅटफॉर्मसह एकत्रित केले आहे आणि त्यासाठी वेगळे लॉगिन अवसान रजारन प्रत्या रूप्या रूपा अरा अरा आप गांचला का है पहाराण आहर हुए स्वार राजिस आप आप आपाता सीटा साथ शांका आवश्यक नाही. एजीएम दरम्यान मीटिंगच्या अध्यक्षांच्या सूचनेनुसार ई-व्होटिंग विंडो सक्रिय केली जाईल आणि केवळ ते सदस्य/मागधारक जे एजीएमला उपस्थित असतील आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर आपले मत दिले नाही आणि अन्यथा त्यांना प्रतिबंधित केलेले नाही ते एजीएममध्ये ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील.

महर्षी गणात्रा, एम/एस महर्षी गणात्रा आणि असोसिएट्सचे प्रोप्रायटर, प्रॅविटसिंग कंपनी सेक्रेटरी, यांची एजीएमपूर्वी/दरम्यान रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

	₹.	३. <u>इ–मल पत्त्याचा नादणा करण्याचा पद्धतः</u>		
		डीमॅट भागधारक	भागधारकांना विनंती आहे की त्यांनी डीपीने विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन करून संबंधित डीपीकडे	
			डीमॅट होल्डिंग्सच्या संदर्भात त्यांचा ई–मेल पत्ता नोंदवावा.	
भौतिक भागधारक लागू नाही (सर्व भागधारक डीमॅट मोडमध्ये शेअर्स धारण करत आहेत)		भौतिक भागधारक	लागू नाही (सर्व भागधारक डीमॅट मोडमध्ये शेअर्स धारण करत आहेत)	
	४. संपर्काची माहिती:			
		ई-व्होटिंग	जर भागधारक/सदस्यांना ई-व्होटिंग सुविधा/लॉग इनशी संबंधित काही शंका असतील तर ते	
			https://www.evoting.nsdl.com/ वर उपलब्ध वारवार विचारले जाणारे प्रश्न आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू	
			शकतात किंवा कु प्राजक्ता पावले यांच्याशी दूरध्वनी क्र. ०२२ - ४८८६ ७००० आणि ०२२ -२४९९ ७०००	
			संपर्क साधू शकतात किंवा <u>Evoting@nsdl.co.in</u> वर ई–मेल लिहू शकतात.	
		व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएम	जर शेअरहोल्डर/सदस्यांना लॉग इन करण्याबाबत काही शंका असतील तर ते <u>Evoting@nsdl.co.in</u> वर ईमेल	
	पाठवू शकतात किंवा <u>contact@qmsmas.com</u> वर किंवा दूरध्वनी: ०२२ – ४८८६ ७००० आणि		पाठवू शकतात किंवा contact@qmsmas.com वर किंवा दूरध्वनी: ०२२ - ४८८६ ७००० आणि	
		1		

०२२ – २४९९ ७००० वर संपर्क करू शकतात

पुढे नोटीस देण्यात आली आहे की कायद्याच्या कलम ९१ आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमानुसार, सहाव्या एजीएमच्या आणि आर्थिक वर्ष २०२२–२३ साठी लाभांश देयच्या उद्देशाने सदस्यांची नोंदणी आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक मंगळवार, १९ सप्टेंबर २०२३ ते सोमवार, २५ सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवस समावेशक) पर्यंत बंद राहतील. सभासदांनी घोषित केल्यास लाभांश शनिवार. ३० सप्टेंबर २०२३ रोजी किंवा नंतर दिला जाईल

क्यूएमएस मेडीकल अलाईड सर्व्हिसेस लिमिटेडसाठी

फोर्ट, मंबई- ४०० ००१ ई-मेल : aziza@aaklegal.in

११, एन. जी. एन. मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१ येथे स्थित विकास प्रिमायसेस को-ऑपरेटीव्ह सोसायटी लि. द्वारे वितरीत ४ ऑक्टोबर, २००१ दिनांकित शेअर प्रमाणपत्र क्र. ६४ द्वारे वितरीत अनुक्रमीत क्र. १६ ते २५ (दोन्ही समाविष्ट) धारक प्रत्येकी रु. ५०/- (रुपये पन्नास मात्र) च्या (१०) संपूर्ण भरणा झालेल्या शेअर्ससह " विकास " म्हणून ज्ञात इमारतीच्या १ ल्या मजल्यावर स्थित असलेल्या पोटमाळ्यासह मोजमापित ८३६ चौरस फूटाचे कार्यालय क्र. १०५. दिनांक : ५ सप्टेंबर, २०२३

एएके लीगल

कु. अझीझा ए. खत्री एएके लीगल वकील व सॉलिसिटर्स ५०४/५०५, सर विट्ठलदास चेंबर्स, ५ वा मजला, १६, मुंबई समाचार मार्ग

तोरल जैलेश भद्रा कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी